SITI Networks Limited

UG Floor, FC-19 & 20, Sector-16 A, Film City, Noida, Uttar Pradesh-201301, India

Tel: +91-120-4526700

Website: www.sitinetworks.com



August 22, 2022

To,

The General Manager Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 BSE Scrip Code: 532795 The Manager Listing Department National Stock Exchange of India limited Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai- 400 051

NSE Scrip Symbol: SITINET

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject: Newspaper Publication regarding Public Notice convening the 16th Annual General Meeting of the Company through VC / OAVM

Dear Sir,

This is in reference to our intimations:

- (i) dated May 28, 2022, wherein we have informed, *inter alia*, that the 16th Annual General Meeting ('AGM') of the Equity Shareholders of the Company will be held on Monday, September 12, 2022;
- (ii) dated August 18, 2022, wherein public notice by way of advertisement have been published in newspapers on August 18, 2022 in compliance with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, Government of India, regarding holding of Annual General Meeting through VC / OAVM; and
- (iii) dated August 21, 2022, regarding submission of Annual Report of the Company for the financial year 2021- 22.

In this context, we wish to inform you that in compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), we have published Notice of the 16th Annual General Meeting of the members of the Company on August 22, 2022.



Regd. Off.: Unit No. 38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai - 400 013 **Tel.:** +91-22-43605555 **CIN No.:** L64200MH2006PLC160733

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI Listing Regulations, we are enclosing herewith a copy of each of the newspaper advertisement published on August 22, 2022 in English language in "Business Standard" English newspaper and in Marathi language in "Pratahkal" Marathi newspaper, wherein Notice of the 16th Annual General Meeting of the Company have been published.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For Siti Networks Limited

Suresh Kumar

Company Secretary & Compliance Officer

Membership No. ACS 14390

MITSU CHEM PLAST LIMITED

Registered Office: 329, Gala Complex, 3rd Floor, Din Dayal Upadhyay Marg, Mulund (W), Mumbai – 400 080.

Email: investor@mitsuchem.com | Phone No: 022-2592 0055. CIN: L25111MH1988PLC048925

NOTICE

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Tuesday, September 20, 2022 at 4.00 p.m. IST through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM").

In view of the continuing COVID-19 pandemic, General circulars 2/2022 and 19/2021. other circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI (hereafter referred to as 'Circulars') and all other applicable laws, permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the members at a common venue. In compliance with these circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the AGM of the members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Share Transfer Agent ("R&T Agent") / Depositories in accordance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars. The Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2021-22 will also be available on the Company's website at www.mitsuchem.com and on the website of BSF Ltd. at www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM. The Company is providing remote e-Voting facility ("remote e-Voting") to all its Members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote on any of the resolutions using the remote e-Voting before and during the AGM. Detailed procedure for remote e-Voting during the AGM will be provided in the Notice of the AGM.

Members who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank accounts and who have not yet registered their email addresses are requested to get their details registered / updated with Bigshare Services Pvt. Ltd., Registrar and Transfer Agent of the Company, on a temporary basis at https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx

For MITSU CHEM PLAST LIMITED

Place: Mumbai Date: August 20, 2022

JAGDISH DEDHIA CHAIRMAN AND WHOLE-TIME DIRECTOR



Carrier Airconditioning & Refrigeration Ltd.

CIN: U74999HR1992FLC036104 Registered Office: Narsingpur, Kherki Daula Post, Gurgaon 122001, Haryana Phone: +91-124-4825500, Fax: +91-124-2372230 Website: www.carrierindia.com Email: secretarial@carrier.com

INFORMATION REGARDING 30th ANNUAL GENERAL MEETING

Dear Members

- The Thirtieth Annual General Meeting ("AGM") of Members of the Carrier Airconditioning & Refrigeration Ltd. ("Company") will be held on **Wednesday** the 21st day of September, 2022 at 2:30 P.M. IST (Indian Standard Time) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020 17/2020, 20/2020, 02/2021 and 02/2022 dated 8th April 2020, 13th April 2020 5th May 2020, 13th January 2021 and 5th May 2022 respectively and issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") to transact the business set out in the Notice calling the AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of
- In accordance with the said circulars of MCA, the Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2021-22 comprising Financial Statements, Board's Report, Auditor's Reports and other documents required to be attached therewith will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.carrier.com/building-solutions/en/in/investor/and also on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Manner of registering/updating email addresses:

Members holding shares in physical mode who have not registered / updated their email addresses with the Company and/or Registrar & Share Transfer Agent of Company can register/update their email addresses and obtain Notice of 30th AGM, Annual Report and login details for joining the 30th AGM through VC/OAVM facility by sending scanned copy of the following documents by email to the Company at secretarial@carrier.com and/or to Registrar & Share Transfer Agent of Company at admin@mcsregistrars.com. (i) a signed request letter mentioning their name, folio no. and address;

self-attested copy of the PAN Card and

(iii) self-attested copy of any document (e.g. Aadhar Card, Driving License Election Identity Card, Passport) in support of the address of the Member Members holding shares in dematerialized mode who have not registered /updated their email addresses with the Depository Participant(s) are requested to register/update their email addresses with their Depository Participant(s). You are encouraged to check the process at www.carrier.com buildingsolutions/em/in/investors/ and convert physical shares into dematerialized shares.

Manner of casting vote(s) through e-voting:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all the Resolutions set out in the Notice of the 30th AGM. The Company is also providing the facility of voting through e-voting system during the 30th AGM ("e-voting"). Detailed Procedure for remote e-voting, e-voting and participation in AGM through VC/OAVM has been provided in the Notice of AGM which will be sent to you shortly and the same shall also be available on the website of the Company at www.carrier.com/ building-solutions/en/in/investor/.

The Members may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM for remote e-voting and e-voting. The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM. The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM including procedure for joining the AGM through VC/OAVM, the instructions for remote e-voting and e-voting during the AGM. Infloagn VC/DAVM, the instructions for remote e-voting and e-voting during the AGM. Please write to the Secretarial Department of the Company at Carrier Airconditioning & Refrigeration Limited, Kherki Daula Post, Narsingpur, Gurgaon-122001 Email: secretarial@carrier.com and/or to Registrar & Share Transfer Agent of Company at MCS Share Transfer Agent Ltd., F-65, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Email: admin@mcsregistrars.com for any assistance. Members are required to guote their folio number in all assistance. Members are required to quote their folio number in al correspondence with the Company/Registrar & Share Transfer Agent of the Company

For Carrier Airconditioning & Refrigeration Limited

Place: Gurugran Date: 20.08.2022

Suraj Arora Company Secretary FCS: 10752

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to the Non-Banking Financial Companies (Approve of Acquisition or Transfer of Control) Directions, 2015 issued through RBI circula RBI/2015-16/122 DNBR (PD) CC. No. 065/03.10.001/2015-16, dated 9th July, 2015 approval of Reserve Bank of India has been received on 23rd October, 2020 for change in management and shareholding/control of M/s Indiabulls Rural Finance Private Limited (hereinafter referred as 'the Company'), a company incorporated under the provisions of Companies Act, 1956, having its registered office at One International Center, Tower – 1, 4th Floor, S. B. Marg, Elphinstone (W), Mumbai – 400013, Maharashtra, and having NBFC Certificate of Registration No. B- 13.01706 dated February 5, 2004, issued by the Reserve Bank of India

SORIL Infra Resources Limited, a company incorporated under the provisions of the companies Act 1956, having its registered office at Plot No. 448-451 Udyog Vihar, Phase-V, $Gurgaon, Haryana-122016\, along\, with\, other\, non-\, beneficiary\, Shareholders\, of\, the\, Company, which is a constant of the Company of the C$ (hereinafter collectively referred to as 'the transferors') to transfer 4,17,97,400 (Four crores seventeen Lakh Ninety Seven Thousand Four Hundred Only) Equity Shares of Rs 10/- (Rupees Ten Only) each comprising of 100% of the total paid up share capital of the Company to M/s Indiabulls Enterprises Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956, having its registered office at Plot No. 448-451 Udyor $Vihar, Phase-V\,Gurgaon\,122016\,\,(hereinafter\,referred\,to\,as\, \text{``the\,transferee''}).$

The reason for the transfer of shareholding /control of the company is by virtue of the order of Honorable National Company Law Tribunal, Chandigarh Bench ("NCLT") dated 21st July, 2022 (and effective from 3rd August, 2022) approving the scheme of arrangement i favour of the present shareholder and 100% Holding company M/s SORIL Infra Resources and 100% Holding company M/s SORIL Infra Resources are sometimes of the present shareholder and 100% Holding company M/s SORIL Infra Resources are sometimes as the source of the present shareholder and 100% Holding company M/s SORIL Infra Resources are sometimes as the source of the present shareholder and 100% Holding company M/s SORIL Infra Resources are sometimes and 100% Holding company M/s SORIL Infra Resources are sometimes as the source of the source Limited("SORIL") and the Ultimate holding company M/s Yaari Digital Integrated Services Limited ("YDISL") to streamline the operations and ownership structure of M/s Yaari Digita Integrated Services Limited and its subsidiaries, and to have separate focused insurance pusiness and non-insurance businesses (including finance business, being conducted through Indiabulls Rural Finance Private Limited), as they have different risk/ rewards and to consolidate the non-insurance business of the group into a resulting company M/s Indiabulls Enterprises Limited. Accordingly as per the provisions of the scheme the present owners of the Company i.e. M/s SORIL Infra Resources Limited shall cease to exist from the effective date of the scheme and M/s. Indiabulls Enterprises Limited shall own the 100% shares of M/s Indiabulls Rural Finance Private Limited and consequently become the

Since there will be no cash consideration involved in it and the proposed change in contro of the company to Indiabulls Enterprises Limited is to be achieved through a cashless $Scheme\ of\ arrangement\ without\ any\ change\ in\ the\ Management\ of\ the\ Company\ as\ all\ the\ Management\ of\ the\ Company\ as\ all\ the\ Management\ of\ the\ Management$ capacity of being the Director

If anybody has any objection in respect of the above mentioned change of ownership and control, the same may be communicated in writing, within 30 days from the date of publication of this notice to the Reserve Bank of India, Department of Non-Banking Supervision, Mumbai Regional Office, 3rd Floor, Reserve Bank of India, Opp. Mumba Central Railway Station, Byculla, Mumbai 400008, with a copy to the Company at its registered office at One International Center, Tower - 1, 4th Floor, S. B. Marg, Elphinstone (W), Mumbai – 400013, Maharashtra.

Indiabulls Rural Finance Private Limited

Directo



INDOCO REMEDIES LIMITED

CIN: L85190MH1947PLC005913

Regd. Office: Indoco House, 166 CST Road, Kalina Santacruz East, Mumbai 400098.

Tel: +91 22 62871000/6879 / Email: compliance.officer@indoco.com | Website: www.indoco.com

NOTICE

Notice is hereby given that the Seventy Fifth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 22nd September, 2022 at 10.30 a.m. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circulars 14/2020 dated 08th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 05th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated December 6, 2021 and 2/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Nos. SEBIHO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBIHO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (Collectively referred to as Circulars).

(SEBI) (Collectively reterret to as Criculars). In accordance with the aforesaid Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 is being sent by electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depositonies/RTA/Depository Participant. The requirement of sending physical copies has been dispensed with pursuant to the aforesaid Circulars. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 will also be available on the website of the Company at www.indoco.com, BSE Limited at www.indoco.com,

Remote e-voting facility is provided to Members to cast their votes on any of the resolutions set out in the Notice of the AGM. Members have the option to cast their vote using the remote e-voting facility prior to the AGM o uring the AGM. Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of the AGM.

fembers who have still not registered their E-mail ID and or not updated the Bank Account mandat for receipt of dividend can get their E-mail ID and Bank account registered by following the belov

In the case of Shares held in Physical mode:

Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in under Investo Services > Email/Bank detail Registration - fill in the details and upload the required documents and

(ii) In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the emai bank account details in the demat account as per the process followed and advised by the DF Members who are holding shares in physical form or who have not registered their email addresse: can cast their vote through remote e-voting prior to or during the AGM by following below procedure nareholders may send a request to compliance.officer@indoco.com for procuring user ID and password for

- In case shares are held in physical mode, please provide Folio Number, name of member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self attested scanned copy of Aadhaar Card).
- In case shares are held in demat mode, please provide DP ID and Client ID (16-digit DP ID + Client ID or 16-digit beneficiary ID), name of member, client master or copy of consolidated account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card).

If you are an Individual shareholder holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at Note No. 27 i.e. Login method for e-Voting and voting during the meeting for Individual shareholders holding securities in demat mode. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 16th September, 2022 to Thursdav. 22nd September. 2022 Iboth

days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final dividend for financial year 2021-22. Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on 17th May, 2022 has recommended a final dividend of Rs. 2.25 (including a one-time special dividend of Rs. 0.75) per equity share. The dividend, if declared, will be payable on and from 27th September, 2022, to those Members whose names are registered in the Register of Members of the Company as on Thursday, 15th September, 2022 (Record Date) and to the beneficiary holders as per the beneficiary list as on Thursday, 15th September, 2022 (Record Date) provided by the depositories, subject to deduction of tax at source, where applicable.

by the depositories, subject to deduction of tax at source, where applicable.

The Company provides the facility to the Shareholders for remittance of dividend directly in electronic mode through National Automated Clearing House (NACH). In view of the COVID-19 pandemic and resultant difficulties involved in dispatching of physical dividend warrants, Shareholders holding shares in physical form and desirous of availing this facility of electronic remittance are requested to provide their latest bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with heir Foilo Number, to the Company or the Registrar & Share Transfer Agents of the Company viz. Link Intime India Private Limited. Shareholders holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Depository Participant(s). In case the Company is unable to pay the dividend to any shareholder by the electronic mode, due to non-availability of their latest bank account details, the Company shall dispatch the dividend warrant cheque to such shareholder by post.

For Indoor Remedies I imited.

For Indoco Remedies Limited Place : Mumbai Javshankar Meno Dated : August 22, 2022 Company Secretary & AVP (Legal)

MOIL LIMITED

(Formerly Manganese Ore (India) Ltd.)

(A Government of India Enterprise)

"MOIL BHAWAN", 1-A, Katol Road, Nagpur 440013

CIN.199999MH1982601012398

E-TENDER NOTICE

Online tenders are invited through MSTC Portal from reputed and experienced Contractors for undertaking the following works:

_				
Sr. No.	Description & Place of work		Estimated Cost	Amount of EMD
			(Rs. in Crore)	(Rs. in Lacs)
	Sinking of East and West Ventilation shafts having 4.5m. dia. and depth as 138m. and 142m. respectively and allied works at Ukwa Mine of MOIL.		29.81	50.00
>	For details of Tender document an	d schedule of tender	visit website w	www.moil.nic.i

- and Central Public Procurement Portal (CPPP) of Govt. of India (www.eprocure.gov.in).
- For participation in the tender please visit website of MSTC www.mstcecommerce.com/eprochome/moi
- Addendum/Corrigendum if any will be uploaded at website only, there shall not be any paper publication of addendum/Corrigendum.

OIL - Adding Strength to Steel (हर एक काम देश के नाम)

General Manager (Technical)



MSTC LIMITED

(A Govt. of India Enterprise)

CIN: L27320WB1964GOI026211

Registered Office: Plot No. CF-1812, Street No. 175, Action Area 1C

New Town, Kolkata - 700156, West Bengal

Phone: 91-33-2340-0000, Website: www.mstcindia.co.in

Fmail: cssect/@mstcindia.

NOTICE FOR CONVENING 57TH ANNUAL **GENERAL MEETING THROUGH VC/OAVM**

Members may please note that 57th Annual General Meeting ("AGM") of the members of MSTC Limited ("Company") will be held on Tuesday, 27th September, 2022 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 & 02/2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 & SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by the Securities Exchange Board of India (SEBI), to transact the businesses set out in the Notice

In compliance with the above MCA & SEBI Circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sent through email mode only to all those members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Members are requested to update their email address immediately to enable the company to send the copy of annual report and notice of AGM to the shareholders. The Notice of AGM and Annual Report will also be available on the Company's website at www.mstcindia. co.in and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM through VC/OAVM will be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

Manner of registering/updating email addresses:

- Members holding share(s) in physical mode are requested to send duly filled up and signed Form ISR-1 mentioning e-mail id alongwith requisite enclosures, through email to MSTC Limited at cssectt@mstcindia.in or to the RTA, Alankit Assignments Limited at virenders@alankit.com. Format of Form ISR-1 can be downloaded from the link https://www.mstcindia.co.in/cms/ Investor/Investor-Service-Related-Form.pdf.
- Members holding share(s) in Demat/Electronic mode are requested to register/update their e-mail addresses with their respective Depository Participants for receiving all communications from the Company electronically.

Manner of registering/updating bank details for receiving dividends directly in bank accounts through NECS:

- Members holding share(s) in physical mode are requested to send duly filled up and signed Form ISR-1 mentioning bank details alongwith requisite enclosures and duly filled and signed Form ISR-2, through email to MSTC Limited at cssectt@mstcindia.in or to the RTA, Alankit Assignments Limited at virenders@alankit.com. Format of Form ISR-1 & Form ISR-2 can be downloaded from the link https://www.mstcindia.co.in/cms/Investor/Investor-Service-Related-Form.pdf.
- Members holding share(s) in Demat/Electronic mode are requested to register/ update their bank details with their respective Depository Participants.

Manner of casting Vote through e-voting:

- Shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system from Friday, September 23, 2022 at 9:00 A.M. till Monday, September 26, 2022 at 5:00 P.M. The facility for e-voting will also be made available during the AGM. Detailed procedure for remote e-voting and e-voting during the time of AGM will be provided in the Notice of AGM.
- The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the members through e-mail after successfully registering their email addresses in the manner provided above

Manner of attending AGM through VC/OAVM:

Facility to attend the AGM through VC/OAVM will be available through the NSDL e-Voting system at www.evoting.nsdl.com. Members are requested to carefully read the notes set out in the Notice of the AGM with respect to instructions for attending the AGM through VC/OAVM and for remote e-voting and e-voting at the AGM.

This notice is being issued for the information and benefit of all the members of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBL

Date: 20.08.2022 Place: Kolkata

For MSTC Limited Ajay Kumar Rai Company Secretary & Compliance Officer



www.vijaytextiles.in **TEXTILES LIMITED**

Registered Office: Surya Towers, Ground Floor, 104, Sardar Patel Road, Secunderabad-500 003. Tel: 27848479/ 27844086 Facsimile: +91 40 2784 6849 E-Mail: info@vijaytextiles.in

CIN: L18100TG1990PLC010973 EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND THREE YEARS ENDED 30[™] JUNE, 2022

			(F	ts. in Lakhs)
	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
Total income from operations	615.95	633.12	479.48	3307.82
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(324.46)	(512.16)	(611.77)	(1642.31)
Net Profit/(Loss) for the period after tax(after				
Extraordinary items)	(196.10)	(435.42)	(425.92)	(1151.40)
Total Comprehensive Income for the period				
(Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)				
and Other Comprehensive Income ((after tax)	(196.10)	(421.52)	(425.92)	(1137.50)
Equity Share Capital (of Rs.10/- each)1830.05	1830.05	1830.05	1830.05	
Reserves (excluding Revaluation Reserve				
as show in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-
Earnings Per Share(before extraordinary items)				
(of Rs.10/- each)				
Basic:	(1.07)	(2.38)	(2.33)	(6.29)
Diluted:	(1.07)	(2.38)	(2.33)	(6.29)
Earnings Per Share (after extraordinary items)				,
Basic:	(1.07)	(2.38)	(2.33)	(6.29)
	1 ' '	, ,	' '	(6.29)
	Total income from operations Net Profit/(Loss) from ordinary activities after tax Net Profit/(Loss) for the period after tax(after Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income ((after tax) Equity Share Capital (of Rs.10/- each)1830.05 Reserves (excluding Revaluation Reserve as show in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share(before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic: Diluted: Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each)	Particulars Comparison of the period (after tax) and Other Comprehensive Income ((after tax) and Other Comp	Particulars ended 30.06.2022 31.03.2022 Un-Audited Audited	Quarter ended 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48 479.48

NOTE:1. The above is an extract of the detailed format of un-audited financial results for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the un-audited results for the quarter ended 30th June, 2022 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com). 2. Figures of the previous quarters/year have been re-grouped and re-classified wherever necessary to correspond with current

Place: Secunderabad Date: 20.08.2022

VIJAY KUMAR GUPTA Managing Director

Date: 22 August 2022

Place: Kolkata

PHILIPS DOMESTIC APPLIANCES INDIA LIMITED Registered Office: 3rd Floor, Tower A, DLF IT Park. 08 Block AF, Major Arterial Road

New Town (Rajarhat), Kolkata, West Bengal- 700156, India Corporate Office: Unit No. 401, 4th floor, Tower 3, Bharti Worldmark, Maidawas Road, Sector 65, Gurgaon, Haryana - 122018

Tel:- +91 124 4606004 CIN: U29308WB2020PLC238116 Website: www. domesticappliances.philips.co.in

INFORMATION REGARDING 2ND (SECOND) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS

This is to inform you that the Second (2^{nd}) Annual General Meeting of the Members of the Company will be held or Fuesday, September 27, 2022 at 11:30 À.M. IST ('AGM') through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with enabling circulars issued by he Ministry of Corporate Affairs to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting. The Notice of the Second (2nd) AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 will be sent by electror

mode to all the members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfel

Agent i.e. Kfin Technologies Limited ('RTA'). Members holding shares in dematerialized form, are requested to registe their email address and mobile number with their depository participants and members holding shares in physical form are requested to furnish details of email address and mobile number to the RTA at evoting@kfintech.com. The notice of the Second (2nd) AGM along with Annual Report for the financial year 2021-22 shall also be available on the website of the Company at www.domesticappliances.philips.co.in and on the website of the RTA at www.evoting kfintech.com or www.emeetings.kfintech.com being the agency appointed by the Company for providing e-voting and

VC/OAVM facility for the AGM. Members will have an opportunity to cast their votes remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting. The manner of remote e-voting for members holding shares in dematerialization form, physical form and members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The facility for e-voting will also be provided at the AGM and members attending the AGM, who have not cast their votes by remote

e-voting, will be able to vote at the meeting The final divided as recommended by the Board of Directors, if approved by the Members at the AGM, shall be paid to those shareholders who are holding shares as on the Record Date i.e. Monday, 19th September 2022, in accordance with the timelines under the Companies Act, 2013, electronically to the members who have updated their bank details for receiving divided through electronic means. For members who have not updated their bank details, dividence warrants/demand drafts will be dispatched to their registered addresses. To avoid delay in receiving dividend, members are requested to update their KYC details/bank details with their depository participants where the shares are held in lematerialized form and with the Company's RTA, Kfin Technologies Limited, where the shares are held in physical forn to receive dividend directly into their bank account on the payout date.

Members whose shareholding are in the physical mode are requested to opt for the Electronic Clearing System (ECS mode to receive dividend on time. We urge the members to utilize the ECS for receiving the dividends Shareholders who wish to register their email address/ bank account mandate may follow the below instructions

Dematerialized Holding	Register/ Update the details if your demat account, as per process advised by your Depository Participant
Physical Holding	Register/ Update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with Registrar and Transfer Agent of the Company, Kfin Technologies at einward.ris@Kfintech.com

For Philips Domestic Appliances India Limited

Anil Chandak | DIN: 06896696 Director and Chief Financial Office

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

ender No : e-Tender No.10/2022-23/SE/PHC/ALF KIIFB-Augmentation and Modernization of Water Supply Scheme to Alappuzha Municipality - Aryad, Mannanchery, Mararikualm South Panchayaths - Balance Works of Mannanchery panchayat - Package III-KIIFB-Augmentation and Modernization of Water Supply Scheme to Alappuzha Municipality - Aryad, Mannanchery, Mararikualm South Panchayaths - Balance Works of Mannanchery panchayat - Package III-General Civil Work.

FMD : Rs 5 00 000/- Tender fee : Rs 17 700/-Last Date for submitting Tender: 13-09-2022 02:00 pm
Phone: 0477-2237954, Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

KWA-JB-GL-6-686-2022-23

Superintending Engineer PH circle, Alappuzha

SITI NETWORKS LIMITED

Corp. Office: UG Floor, FC 19 & 20, Sector 16A, Film City - 19, Noida – 201301, U.P

Regd. Office: Unit No.38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai -400013 E-mail: csandlegal@siti.esselgroup.com, CIN: L64200MH2006PLC160733,

Website: www.sitinetworks.com; Tel: 0120 - 4526700; 4032699

NOTICE OF 16[™] ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 16th Annual General Meeting (AGM) of the Equity Shareholders of the Company will be held on Monday, the 12th day of September 2022 at 3:00 p.m. through Video Conferencing "VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM of the Company.

The AGM will be held through VC/OAVM without physical presence of the shareholders in compliance with applicable provisions of the Companies Act read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/ 2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 8, 2021, 21/ 2021 dated December 14, 2021 and 2/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred o as "MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (hereinafter collectively referred as "SEBI Circulars")

The Annual Report for the financial year 2021-22 comprising inter-alia Notice of the Annual General Meeting, Audited Financial Statements on a standalone and consolidated basis, Directors' Report & Auditor's Report for the financial year ended March 31, 2022 and other documents required to be attached therewith has been sent to the Members, whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s), on August 12, 2022, through electronic mode pursuant to the provisions of Sections 101 and other applicable provisions of the Companies Act. 2013, and Rules made thereunder and applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with MCA Circulars and SEBI Circulars. The aforesaid documents (Annual Report 2021-22) are also available on the Company's website www.sitinetworks.com, on the website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and also on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

In compliances with Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of he Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, MCA Circulars and SEBI Circulars, the Company is pleased to provide to all its members, the facility to exercise their vote on all the resolutions set forth in the Notice of AGM of the Company, electronically (remote E-voting) through e-voting facility provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL"). Remote E-voting facility for all items of business contained in

the Notice of AGM shall commence from September 8, 2022 (Thursday) at 9.00 a.m. and will end on September 11, 2022 (Sunday) at 5.00 p.m. Remote E-voting module shall not be allowed beyond the said date and time. The remote E-voting module shall be disabled by CDSL thereafter, the members shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 11, 2022 (Sunday). During this period of remote E-voting, Equity Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialised form as on the Cut-Off date of September 5, 2022 (Monday), shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through electronic means and the voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the Cut-Off date.

The facility for voting through electronic means will also be made available at the AGM. The members who will be present in the AGM through VC / OAVM and have not already cast their vote(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM.

Any person, who acquires Equity Shares of the Company and becomes nember of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on Cut-Off date i.e. Monday, the 5th day of September 2022 may follow steps mentioned in Notice of AGM. However, if a member is already registered with CDSL for remote e-voting then such member you (member) may use your existing USER ID and Password and cast your vote.

The Board of Directors have appointed M/s Amit Agarwal & Associates Practicing Company Secretaries (having Firm Registration No. 12001DE191600) as a Scrutiniser to scrutinise the remote e-voting process at AGM in a fair and transparent manner and for conducting the scrutiny of the votes cast.

The Members, who have cast their vote by remote E-voting prior to AGM, may also attend AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for e-voting shall be made available at AGM and the members attending AGM, who have not cast their vote by remote E-voting prior to AGM, shall be able to vote at AGM through electronic

In case you have not registered your e-mail address, please follow the below instructions: The members of the Company holding

Shareholders holding physical shares

Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their email addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd., by clicking the link: https:// linkintime.co.in/emailreq email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the e- mail Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (up to 1 MB). On submission of the Shareholders details an OTP will be received by the Shareholder which needs to be entered in the link for verification.

Shareholders holding shares in Demat form

For registration of e-mail address, the Members are requested to register their email address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedure prescribed by the Depository Participant.

For details relating to remote E-voting and attending meeting through VC/OAVM, please refer to Notes including Note Nos.25 and 26 forming part of the Notice of AGM. The Notice of AGM is available as part of Annual Report on the website of the Company at www.sitinetworks.com and on the website of CDSL at www.evotingindia.com and on the website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

pefore and after the scheduled time of the commencement of the Meeting by following the procedure mentioned in the Notes forming part of the Notice of AGM.

The Members can join the AGM in the VC/OAVM mode 15 minutes

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL

Individual Shareholders	
holding securities in	(
Demat mode with CDSL	1
	(
Individual Shareholders	1
holding securities in	(
Demat mode with NSDL	1

Date: August 20, 2022

Login type

Place: Delhi

Helpdesk details

Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a

request at e-voting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 For SITI Networks Limited

Suresh Kumar

Company Secretary & Compliance Officer Membership No.: ACS14390

पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबईत १५० कृत्रिम तलाव उभारणार

अवध्या १० दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण मुंबईत १५० कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येणार आहेत. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणाचे होणारी हानी लक्षात घेऊन पीओपीवर बंदी घातली आहे. मात्र गेल्या वर्षांमध्ये बंदी आदेशांची अंमलबजावणी होऊ शकली नाही, यंदा आणि आलेला गणेशोत्सव मूर्तिकारांनी तयार केलेल्या पीओपीच्या गणेशमूर्ती लक्षात घेऊन त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मुंबईमधील घरगुती गणपर्तींची संख्या लक्षात घेऊन पीओपीच्या

मुंबईं, दि. २१ (प्रतिनिधी) : तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय महानगरपालिकेतील घेण्यात आला आहे. गतवर्षी मुंबईत ८८ कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन

अधिकाऱ्यांनी

समुद्र अथवा नैसर्गिक स्रोतांमध्ये



करण्यात आले होते. यंदा घातलेले बंधन लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी एकूण १५० कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना या मूर्तींवर 'प्लास्टर ऑफ पॅरिस' असे ठळकपणे नमूद करावे लागणार आहे. पीओपीची मूर्ती झटकन ओळखता यावी यासाठी हे बंधन घालण्यात आल्याचे मुंबई

प्रदुषण होऊ नये यासाठी पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत एकूण १५० कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

गिरणी कामगारांसाठीच्या घरांच्या सोडतीचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावू - फडणवीस

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) : 'गेल्या अशा एकूण २५२१ घरांसाठी सोडत मागणी गिरणी कामगार कृती समितीच्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगारांसाठीच्या २,५२१ घरांची सोडत रखडली असून ही सोडत लवकरात लवकर काढण्यात येईल.' असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हाडाला हस्तांतरित केलेल्या मे. टाटा हौसिंग कंपनी लिमिटेड, रांजनोळी, ठाणे येथील १,२४४, श्री विनय अगरवाल शिलोटर, रायचूर, रायगड येथील १,०१९ आणि मे. सांवो व्हिलेज, कोल्हे येथील २५८

काढण्याची तयारी मुंबई मंडळाने केली आहे.



मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून निरनिराळ्या कारणांमुळे ही सोडत रखडली आहे. ही सोडत लवकरात लवकर काढावी, अशी शिष्टमंडळाने ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती. यावेळी २,४२१ घरांच्या सोडतीबरोबरच दीड लाख कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी २,५२१ घरांच्या सोडतीचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लावू, असे आश्वासन दिल्याची माहिती गिरणी कामगार कृती समितीचे सदस्य प्रवीण येरुणकर यांनी

पान १ वरून...

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश

हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत. तसेच ते बंजारा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. तर धनराज वंजारी हे माजी पोलिस अधिकारी आणि विदर्भाचे नेते आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष होते. पक्षप्रवेशानंतर हरिभाऊ राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. मी आणि हरिभाऊ राठोड यांना आज अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी

पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी आम्ही केजरीवाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ज्या प्रकारे महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. त्यावरून राज्यातील जनता नाराज आहे. त्यामुळेच पंजाब सारखी सत्ता महाराष्ट्रातही येऊ शकते, असे ते म्हणाले.

Mr. Ananta Tukaram Bhosale i member of sciety known as "The Andheri Tape Village Sabarmati CHS Ltd, having address at Dadabha cross road no 1. Tape Village Andheri (w), Mumbai 400068, and holding room no 14-4/4 of the society last breathed on 26/05/2022 withou making any nomination. The Society will transfer the room in the name of Mr.Ravindra Tukaram Bhosale as legal heir, so the society hereby invites any claims or objections fron the heirs or any other claimants objections on the transfer of the said shares and interest of the deceased member. The society will legally transfer the share certificate in the name of above mention, if there is no objection is received. If any legal any interest in the said room by any manners whatsoever should notify the same in writing to the undersigned at the society office mention below address within 15 days from the date of publication For and belhalf of Andheri Tape Village Sabarmati CHS Ltd. Hon. Secretary Date: 21/08/2022 Place:- Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large on behalf of my client Mrs. Kundaber Hasmukh Solanki, that his Husban Late Shri, Hasmukh Sevantilal: Solanki was the owner of Flat No.103 First Floor, Jawahar Kunj Building Malad Ganesh Prasad Co -Op. Hsg Soc. Ltd, Shivaji Nagar, Plot No.29 B-3 Daftrary Road, Malad (East), Mumbai 4000 97., My Client Husband Late Shri Hasmukh Sevantilal Solanki was expired on dated 11-02-2021 and he lef behind Four Legal Heirs (1) Mrs. Kundaben Hasmukh Solanki as Wife (2) Mrs. Monali Hasmukh Solanki as Married daughter (3) Mrs. Vaishal Rajesh Ahivasi as Married daughter (4) Mr. Krunal Hasmukh Solanki a Married Son of the above said Fla Premises. However, My client has los and misplaced the Original Sale agreement executed Between Shri Nanji Kesar Mistry (Builder & Developer) and Late Shri. Hasmukl Sevantilal Solanki of the above said flat Premises and the same is not traceable My client has lodged missing complain of the said document in Dindosh Police Station, Malad (East), Mumbai 400097, vide their Missing Register Bearing No.26956/2022 dated 18/08/2022.

Any person or firm or company having any claim or objection by way of sale mortgage, trust lien, possession, gift inheritance, release ,lease, license o otherwise and /or holding any title deed and documents in respect of the aforesaid residential property howsoever/whatsoever should repor the same to me to below address in writing within 14 days from the date o the issuance of this notice with documentary proof thereto, failing which it shall be presumed that there i no claim or objection over the said property and title of the said property shall be declared as clear, marketable and free any encumbrances.

Manish K Jha (Advocate)

Shop No.1. Sonam Mahada Building Opp Mira Bhayander Sports Complex New Golden Nest, Bhayander (East). Thane-401105 Mob:8452852268

कृपया नोंद घ्यावी की, श्री जनार्दन कृष्णा पाटणकर हे निवासी मालमता जी सदनिकंच्या स्वरूपात आहे आणि ज्यात एक शयनकक्ष, हॉल आणि स्वयंपाकगृह (१ बीएचके) यांचा समावेश आहे, सदनिका क्रमांक २०१, क्षेत्र ३१. ५९ चौरस मीटर्स (समृतुल्य ३४० चौरस फूट) चर्टई क्षेत्र, २ रा मजला, बी विंग, इमारत क्रमांक १, इमारत नामे "शिवनेरी", जी वर्ष २००४ मध्ये बांधण्यात आली आहे आणि ज्यात तळमजला अधिक ७ मजल्यांच्या समावेश आहे (उद्वाहन सुविधे सह) अधिक त्यासह सामायिक वापराच्या जागेचे अधिकार, प्लॉट सीट्रीएस (उद्वाहन सुविध सह आधिक त्यासह सामायिक वापराच्या जागच आधकार, प्लाट साटाएस क्रमांक ९७२/ सी, ९७३, ९७४, ९९४, १९०० आणि एएमपी ; १००१ मौजे : मालाड दक्षिण, तालुका : बोरिवली, नौंदणी जिल्हा आणि उपजिल्हा मुंबई आणि मुंबई उपनगर, आकारणी कार्यकक्षा "पी उत्तर" प्रभाग बृहन्मुंबई, शिवनेरी एस आर ए को ऑपरेटिव्ह हाँसिंग सोसायटी लिमिटेड, नर्मदा नगर, चिंचाली बंदर रोड, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०६४ (यापुढे ज्याचा उल्लेख सदरील सदिनिका असा करण्यात येणार आहे) या मालमतेचे एकमेव आणि निर्वेध मालक होते. श्री जनार्दन कृष्ण पाटणकर यांचे ०५/०१/२०११ रोजी मुंबई येथे निधन निषयं निषक होता. आ जनादेन भूग्य योजादेन पाटणकर (पदनी), २)औं अभैर झाले आणि त्यांच्या पश्चादा १) श्रीमती वंदना जनादेन पाटणकर (पदनी), २)औं अभैरेत जनादेन पाटणकर (मुलगा) आणि ३)श्रीमती वीणा इंद्रजित मानकामें (उर्फ वीणा जनादेन पाटणकर) (मुलगी) असे वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी आहेत. त्यामुळे हिंदू वारर प्रतिनिधी आहेत. त्यामुळे हिंदू वारस पाटणकर यांचे संदरील संदनिकेच्या कायद्याच्या अनुसार दिवंगत श्री जनार्दन कृष्णा पाटणंकर यांचे सदरील स्दीनेकरम मुंदर्भातील आणि त्याच्या प्रत्येक भागाच्या संदर्भातील सर्व ते हक्क आणि हक्क संबंध १ श्रीमती वंदना जनार्दन पाटणकर (पत्नी), २)श्री अमित जनार्दन पाटणकर (मुलगा) आणि ३ श्रीमती वीणा इंद्रजित मानकामे (उर्फ वीणा जनार्दन पाटणकर) (मुलगी) असे वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी म्हणून, यांच्या तीन समान भागांत विभागले गेले आहेत. आणि हिंट वारस कायद्याच्या अनुसारे हे तिघे सदरील सदनिकेच्या संदर्भातील आणि त्याच्या प्रत्येक भागाच्या संदर्भातील कायदेशीर आणि सहमालक झाले आहेत. श्री अमित जनार्दन भागाच्या सदर्भातील कायदेशीर आणि सहमालक झाले आहेत. श्री अपित जार्यात भागाच्या सदर्भातील कायदेशीर आणि सहमालक झाले आहेत. श्री अपित जार्यात पाटणक्रआणि श्रीमती वीणा इंद्रजित मानकामे (उर्फ वीणा जनार्दन पाटणकर) सदरीर मालमतेच्या संदर्भातील त्यांचे सर्व ते अविभक्त हक्क आणि हक्क संबंध त्यांच्या आई श्रीमती वंदना जनार्दन पाटणकर यांच्या ने करू इच्छित आहेत. अशी कोणतीही व्यक्ती, बुँक, वितीय आस्थापना आणि / किंवा दिवंगत श्री जनार्दन कृष्णा पाटणकर कोण किंवा कायदेशीर प्रतिनिधी ज्यांचे सदरील सदनिकेच्या संदर्भात अथवा तिच्या कोणत्याई किवा कायदशार प्रातांकपा ज्याच संदराल सदीनंकच्या संदर्भात अथवा तिच्या काणत्याहा भागाच्या संदर्भात वारसा, बिक्वेस्ट, उत्साधिकास, देखभात, इजमेट, इस्ट, भाडेप्ट्रा, पोटभाडेपट्टा, समभाग, विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, तारण, भार, लीज, सब लीज, असाइनमेंट, लिन, परवाना, भेट, केअर टेकर, कोट्रेबिक करार, तडजोड, न्यायालयाचा आदेश किंवा डिक्री, कंग्रट, विकास हक्क, भागीदारी, किंवा लेखी करार, व्यवसाय, ताबा, भार किंवा अन्य कोणत्याही माध्यमातृन कोणत्याही स्वरूपाचा दावा, हक्क, हक्क संबंध, मागणी, हरकत असल्यास अशा व्यक्ती किंवा आस्थापना यांनी त्या संदर्भातील माहिती लेखी स्वरूपात तावा, हक्क, हक्क संबंध, मागणी, हरकत असल्यास त्याच्या पुण्ट्यथे आवश्यक त्या ।त्री पुराव्यांच्या प्रतीसह निम्नस्वाक्षरीकार यांच्याक्डे, ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या जापता दोपा, हेपफे, हेपफे ताब्य, नागणा, हेपफेत जातस्यात त्याच्या पुण्ट्यय जायरप्य त्या कागदोपत्री पारव्यांच्या प्रतीसह निम्नस्वाक्षरीकार योच्याकडे, ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसात सादर करणे आवश्यक आहे अन्यया असा दावा, हक्क, हक्क संबंध, मागणी, हर्रकत आदी असल्यास ती अधित्यजित आहे असे समजुण्यात येईल् आणि अशा स्वरूपाचा कोणताही दावा, हक्क, हक्क संबंध, मागणी, हरकत अस्तित्वात नाही, असे समजण्यात येईल आणि ते आमचे अशील श्रीमती वंदना जनार्दन पाटणकर श्री अमित जनार्दन पारणकर आणि श्रीमती वीणा इंद्रजित मानकामे यांच्यावर बंधनकारक राहणार नाहीत आणि आमचे अशील वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार पुढील कार्यवाही करतील. स्थळ : मुंबई दिनांक : २२/०८/२०२२

स्वाक्षरी / -(कौस्तुझ राजेंद्र जोशी) एंडव्होंकेट, हायकोर्ट ८०२, शरणम हाईट्स, नाडियादवाला कॉलनी क्रमांक २, एस व्ही रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४ मोबा क्रमांक : + ९१ - ९७०२२ ८४६४५ ईमेल आयडी : adv.kaustubhrj२७@gmail.com

इनोव्हेटर्स फॅकेड सिस्टम्स लिमिटेड

सीआयएन : L45200MH1999PLC120229 नोंदणीकृत कार्यालय : २०४, बी-६५, सेक्टर क्र. १, शांती नगर, मीरा रोड (पूर्व), ठाणे ४०१ १०७.

संपर्क : +९१ २२-२८११२५२१, मो. क्र. ८०९७०९५२०१ ईमेल : investors@innovators.in वेबसाइट : www.innovators.in २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

सचना याद्वारे देण्यात येते की. कंपनीची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑथ्डओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० भाप्रवे कंपनी कायदा, २०१३ व नियम यांच्या लागू तरतूदी अनुसार व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सेबी सूचि विनियमन) व एमसीए सेक्युलर दि. ०५ मे, २०२२ सहवाचन सर्क्युलर ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे, २०२०, २८ सप्टेंबर, २०२० व ३१ डिसेंबर, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए सर्क्युलर्स) अनुसार एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. केंपनीच्या नोंदणीकृत कालिय येथे २३ व्या एजीएमच्या ठिकाणी आयोजित केली आहे

वित्तीय वर्ष २०२१-२०२२ (वार्षिक अहवाल) यांच्याकरिता वार्षिक अहवालासह एजीएमच्या ठिकाणी सूचना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत सर्व सभासदांना एमसीए सर्क्यलस व सेबी विनियमन यांच्यासह लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आस्टीए) यांच्यासह डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी)/ कंपनी/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांच्यासह नोंदणीकृत

सभासद ज्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक कंपनीसह नोंदणीकृत / अद्ययावत नाही आहेत त्यांनी कृपया सर्व संपर्क (वार्षिक अहवालासह) कंपनीस ईलेक्ट्रॉनिकली investors@ innovators.in वर त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नोंदणीकृत/ अद्ययावत करावे. सभासदांना संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्यासह त्यांचे ईर्मेल आयडी वा मोबाईल क्रमांक नोंदणीकरण/ अद्ययावत करावे.

सभासदानी व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएममध्ये केवळ उपस्थित राहू शकतात. सूचनेमध्ये व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील व प्रक्रिया.

परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाच्या मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत तपशील वा माहिती सर्व सभासदांना (जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत्) ज्यांचे ईमेल (डीपीज/ कंपनी/ आरटीए) यांच्यासह नोंदणीकृत नाही आहे त्यांना सूचनेमध्ये विहित केले

सदर जाहिरात कंपनीची वेबसाइट www.innovators.in वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या आदेशान्वये इनोव्हेटर्स फॅकेड सिस्टम्स लिमिटेडकरिता

दि. २० ऑगस्ट, २०२२ राधिका अगरवाल कंपनी सचिव व अनुपालन कार्यालय ठिकाण : ठाणे

'सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या': नितीन गडकरी

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) : 'वेळ ही अत्यंत महत्त्वाची असून विकासकामांबाबत सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या आहे', असे वक्तव्य करत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एकप्रकारे मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते

कार्यक्रमात बोलत होते. मुंबईत नॅटकॉन २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. 'बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, नॅशनल कंव्हेशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर्स या सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार

यांनी केले.'भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञा आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे

'गुलाबराव पाटलांना खंडसावलं हे योग्यच केलं': नीलम गोन्हे

'मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य पाळायलाच हवे. उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे. सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार', अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी झापलं होतं. नीलम गोन्हे लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं आहे. या पुस्तकात गोऱ्हेंच्या उपसभापती पदाच्या कार्याचा अहवाल देण्यात आला आहे.

'सभागृहाची एक उंची आहे. तिथे कसं वागलं पाहिजे, याचे काही नियम आहेत. मग तो मंत्री असो वा कुणी असो.. सभागृहात आल्यावर त्याने

मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी): शिस्तीत वागलं पाहिजे. हे खडसावून सांगितलं, शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल तुमचे खरं तर आभार. तो कोण होता,



म्हणून तुम्ही त्याला खडसावलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देत नाही. तुम्ही ज्या पदावर बसलात त्याला न्याय देताना सभागृहाची उंची पाळून संबंधिताला योग्य शब्दात समज दिली गेलीच पाहिजे', असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'नीलम गोन्हेंना शिवसैनिक होऊन किती वर्षे झाली आठवत नाही. नीलम गोन्हे शिवसेनेच्या विचारांच्या नव्हत्या. त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांना मला भेटायचं असल्याचा निरोप एकदा मला मिळाला होता.

Indian Bank इंडियन बँक, सिद्धार्थ नगर शाखा, गोरेगाव (पश्चिम), मंबर्ड

सुविधा संबंधात त्यांची थकबाकी रक्कम प्रदान करण्याची सुचना जारी केली आहे तेव्हापासून कर्जदारांनी सुविध . अंतर्गत थिकत रक्कमेचे प्रदान करण्यास कसूर केली आहे, ऑग्स्ही दि. ०५.०९, २०२२ रोजी तारणगहाण सोन्याच्य दागिण्यांचा लिलाव आयोजित केला आहे. इंडियन बँकेचे प्राधिकरण यांनी पूर्व सूचना न देता लिलावामध् खालील खाते काढून टाकण्याचा अधिकार राखून आहे. पुढे, इंडियन बँककडे पूर्व सूचना न देता लिलाव तारीर बलदण्याचा अधिकार राखून आहे. नाव एकूण कर्ज एकूण वजन निव्वळ वजन

क्र.	•		थकबाका (रु.)	ग्रममध्य	ग्रममध्य
٤.	६९६२११४२६२	मे. सिनलॉक	१,७४,५२२.७५	६५.५०	82.00
٦.	७०१९६७८४८६	श्री. तेजस मंचेकर	७८,२७१.०५	₹0.00	२४.००
लिलाव दि. ०५.०९.२०२२ रोजी आयोजित केला आहे. इस्ठे रक्कम : रु. ५०,०००/- (दि. ०४.०९.२०२२ पूर्वी					
जमा करावे). पुढील तपशिलाकरिता खरेदीदारांनी संपर्क साधावा : इंडियन बँक, सिद्धार्थ नगर शाखा, गोरेगाव					
(पश्चिम). दुर. ०२२-२८७८ ४७९२/२८७४ ९५५८. फॅक्स : ०२२-२८७१ २६३३ संपर्क व्यक्ती : संदिप कुमार.					

संपर्क क्र. ८२१८१७४२४६ ईमेल : siddarthnagar@indianbank.co.in दि. १८.०८.२०२२ प्राधिकत अधिकारी इंडियन बँक

इंडियन बैंक Indian Bank

ALLAHABAD गोरेगाव (पश्चिम) शाखा : किरन इंडस्ट्रियल इस्टेट, एम. जी. रोड, गोरेगाव (पश्चिम) - ४०० ०६२.

मागणी सूचना सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत सूचना

दूर. क्र. : ०२२-२८७२२१३९ ईमेल : G619@indianbank.co.in

१. मे. एस. के. टेक्नीकल इंजिनीअरिंग (कर्जदार), ५२०२/९, हाजी अहमद आयूब खान, कंपाऊंड

गाव पालघर, मंचीपाडा रोड, हनुमान मंदिरच्या मागे, वसई फाटा, वसई (पूर्व), पालघर २. श्री. साथी कुमार के. पिल्लाई (प्रोप्रायटर) प्लॉट क्र. १३५, राजेश्वरी लेयाउट होसूर, तमिळनाड्

३. श्री. थेके वीत्तील विश्वनाथन, ५०१, ५ वा मजला, पद्मा प्रभा सीएचएसएल, प्लॉट क्र. १५७

बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई ४०० १०४. विषय : तुमचे कर्ज खाते ५०४०१४०९२९९/५८००४६१४१११/५८००४६१५१६० इंडिय

बँक गोरेगाव पश्चिम शाखा यांच्यासह नोंदणीकृत तुम्ही पहिली प्रोप्रायटरी संबंधित कंपनी आहात. तुमच्या पैंकी २ रे प्रोप्रायटर आता वा सर्व साहित्य

वेळी असून. ३ रे हमीदार तुमच्यापैंकी पहिले यांच्याद्वारे कर्ज खाते प्राप्त केले आहे. तुमच्यापैंकी ३ गहाणवटदार यांनी कर्ज खात्यामधून प्राप्त करून प्रतिभूती म्हणून त्यांची मालमत्ता सादर केली आहे. तुमच्या पहिल्या विनंतीवर आम्ही बँकिंग व्यवसायामध्ये खालील सुविधा तुम्हाला मंजूर केल्या व प्राप्त करून दिल्या. अन्. क्र. सुविधांचे स्वरूप मर्यादा (रु. लाखात)

ı	 प्राथको - स्मॉल - एन्ट - ओसीसी - रेपो एमएसएमई टीएल - मायक्रो स्मॉल एफआयटीएल 		क्रो - स्मॉल - एन्ट - ओसीसी - रेपो	रु. ५०.०० लाख	
ı			रु. ११.६९ लाख		
 डब्ल्यूसीटीएल – एमएसएमई – एमसीएलआर१वाय रु. 			रु. २०.०० लाख		
I	तुम्ही सदर सुविधा प्रत्येकी प्राप्त करून खालील दस्तावेज अंमलात आणले आहेत :				
ı	स्रविधांचे स्वरूप		हस्तावेजांचे स्वर	ਨ ਧ	

१. मजूर दिनाक २८.१२.२०१७ चे ॲकनलिङ्जमेट
२. रु. ७०,००,०००/- चे डिमांड प्रॉमिसरी नोट
३. जाहिरात – २४ मेन्टेनिंग मार्जिन
४. जाहिरात - २९ जनरल लेटर व तारणगहाण लागू अनुसार वैयक्तिक
प्रोप्रायटरी संस्था
५. जाहिरात – ४२ हमीचे करार
 ६. परिशिष्ट-१९ नोंदणीकृत पावर ऑफ अटोर्नी

७. परिशिष्ट ६ प्रतिज्ञापत्रावर हमीदार गहाणवटदार यांच्याद्वारे घोषणा मर्यादा एफआयटीएल

. परिशिष्ट-७ कर्जदार/ हमीदार यांच्याद्वारे हक्क करारांचे गहाण पृष्टी जमा. डब्ल्यूसीटीएल डी १ डिमांड प्रॉमिसरी नोट रु. ५०,००,०००/-, रु. २०,००,०००/- व

ह. ११,६९,०००/-

१०. मंजूर पत्राचे ॲकनोलेडज.

११. डी-११ कर्ज तथा प्रतिभूतींचे ॲकनोलेड्ज १२. डी-१७ एफआयटीएल करार

१३. डी-७२ मागणी रोख पत व कार्यरत कॅपिटल टर्म लोनमध्ये विद्यमान रोख पत सुविधांचे बायफरकेशनकरिता करार

सदर कर्जाच्या पुन:प्रदानाकरिता तुम्हाला वैयक्तिकरित्या हमीदार म्हणून २ रे व ३ रे यांना अंमलात आणलेले करार दि. २३.०८.२०१७, सदर कर्जाचे पन-पदान मालमत्ता गहाण / तारणगहाण ठेउन पतिभत केले आहे त्याच पत्ता ५०१, ५ वा मजला, पद्मा प्रभा सीएचएसएल प्लॉट क्र. १५७, बांगूर नगर, गोरेगाव (प), मुंबई ४०० १०४ व जंगम मालमत्ता पत्ता ५२०२/९. हाजी अहमद आयब खान कंपाउंड, गाव पालघर, मंचीपाडा रोड हनुमान मंदिरच्या मागे, वसई फाटा, वसई पूर्व, पालघर येथील तुमच्यापैंकी १ व २ रे यांनी खालील अनुसा

अनसचीमध्ये निर्देशित जुतुस्तानञ्ज नाआदात. वारावा विनंती पाठवून सुद्धा तुम्ही व्याजासह रक्कमेचे प्रवान पूर्ण केले नाही आहे व सर्व वा संयुक्तरित्या तुम्ही थकित रक्कमेचे पुन:प्रवान करण्यामध्ये कसूर केली आहे. कर्ज खाते हे म्हणून दि. २९.०६.२०२१ पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी मालमत्ता स्पष्टीकरण संबंधात अकार्यरत मालमन्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. इंडिया याच्याद्वारे जारी मालमत्ता स्पष्टीकरण संबंधात अकायरत मालमत्ता म्हणून वराकृत करण्यात आर्थात ***बँकैने सदर कायद्यांतर्गत तुम्हाला दि. १५.०४.२०२२ अनुसार असलेली थिकत रक्कम रु. ७६,४८,३४२.३८ (रु. शहात्तर लाखा अट्टेचाळीस हजार तीनशे बेचाळीस व अडतीस पैसे मात्र) व सदर रक्कमेचे पुढील व्या

व मंजर दर अनसार पन:प्रदान करणारे आवाहन करणारी सचना दि. २९.०६.२०२१ रोजी जारी केली आहे. सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत कर्जदार यांना बँकेद्वारे हमी सहायता म्हणन सदर वित्तीय सहायता उपलब्ध करण्याकरित प्रतिभूत हितांच्या अंमलबजावणीचा बँकेचा हक्क बजावण्यास बँक बांधील असेल. सदर सूचना ही बँकेकडे उपलब्ध अन्य हक्क उपायोजनांना बाधा न आणता आहे.

. त्यामुळे, तुमच्यापैकी सर्वांना व तुम्हा प्रत्येकास याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की तुम्ही कलम १३(२) अंतर्ग जारी सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत थिकत रक्कम रु. ७६.४८.३४२.३८ (रु. शहात्तर लाख अट्ठेचाळीस हजार तीनशे बेचाळीस व अडतीस पैसे मात्र)अधिक त्यावरील व्याज दि. पासन प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याज रकमेचे प्रदान करावे अन्यथा सदर कायद्यांतर्गत तमच्या पढील कोणत्याः संदर्भाशिवाय बँक प्रतिभूत मालमत्तेवर अंमलबजावणीच्या हक्काचा वापर करील. सदर सूचनेच्या तारखेपासू-६० दिवसांच्या आत तमच्या पर्ण दायित्वांची पर्तता करण्यात तमच्याकडन कसर झाल्यास. खालील परिशिष्टात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीच्या समाप्तीपश्चात व मागणीची तुमच्याकडून पूर्तत

करण्याते कसर झाल्यावरे. बँक सदर कायद्यांतर्गत त्यांच्या हक्कांचा वापर करण्यासाठी मालम

कृपया नोंद स्यावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बैंकेच्या लिखित परवानगीविना सदर सूचनेच्या तारखेपरचात विक्री, भाडेकरार वा अन्य प्रकारे प्रतिभूत मालमत्तेचे (खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतरण करण्यात येऊ नये. ही बाब नमूद करण्याची आवश्यकता नाही की, सदर सूचना ही बँकेकडे उपलब्ध अन्य उपायोजनांना बाधा न

आणता दिली गेली आहे. कृपया नोंद घ्यावी की, सदर सूचना आदेशांची अंमलबजाावणी/ करार प्राप्त/ प्राप्त असलेले दस्तावेज यांच्यासह डीआरटी/ आरओ व डीआरटी/ डीआरएटी/ कोर्ट व प्रक्रिया यांच्या समक्ष प्रलंबित ही अंमलबजावणीची प्रक्रिया करण्याच्या बँकेच्या हक्कांना बाधा न आणता दिली गेली आहे. कृपया नोंद च्यावी की, तुमच्या वतीने जारी व स्थापित सवलतीच्या थिकत बिलातर्गत उद्भवलेली दायित्वे, बँव . गॅरन्टी तसेच अन्य आकस्मिक दायित्वांच्या पदानाचे तम्हाला निर्देश देण्याचा अधिकार बँकेकडे राखन आहे.

आम्ही सरफैसी कायदा व नियम यांच्या अनुसार अनुच्छेद १३(८) च्या तरतूदी अंतर्गत व प्रतिभूतीच्या हकार्च कपात करण्याकरिता लक्ष वेधण्यात येत आहे. अधोहस्ताक्षरित हे वरील निर्देशित कलम १३ अंतर्गत सूचना जारी करण्यास व अधिकारांचा वापर करण्यास बँकेचे प्राधिकत अधिकारी आहेत.

प्रतिभत हित म्हणन भारनिर्मित मालमत्तेचे विवरण खालीलप्रमाणे :

मालमत्ता फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, पद्मा प्रभा सीएचएसएल, प्लॉट क्र. १५७, गाव पहाडी, बांगुर नगर,

गोरेगाव पश्चिम, मुंबई ४०० १०४ क्षेत्रफळ ६९३.९६ चौ. मीटर सीटीएस क्र. १०३६ विक्री करार क्र. २५८६

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक

तारणगहाण मालमत्ता : ५२०२/९, हाजी अहमद आयूब खान कंपाउंड, गाव पालघर, मंचीपाडा रोड, हनुान मंदिरच्या मागे, वसई फाटा, वसई पूर्व, पालघर

ठिकाण : गोरेगाव (पश्चिम)

दि. ११.०५.२०२२

सिटी नेटवक्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : युजी फ्लोअर, एफसी १९ आणि २०, सेक्टर १६ ए, फिल्म सिटी - १९, नोएडा २०१ ३०१, उत्तर प्रदेश नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक ३८, १ ला मजला, ए विंग, मध् इंडस्ट्रिअल इस्टेट, पी बी मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१३.

सीआयएन : एल६४२००एम एच २००६पीएलसी१६०७३३ संकेतस्थळ : <u>www.sitinetworks.com</u> दूरध्वनी क्रमांक : ०१२० -४५२६७०० ; ४०३२६९९

१६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

यादुवारे कळविण्यात येते की, कंपनीच्या समभागधारकांची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३. ०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूर केल्याप्रमाणे विषयानुरुप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मोन्यताप्राप्त हक्त्राट्य माध्यमे (औएव्हीएम) यांच्या माध्यमातून, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या विषयांच्या अनुरूप होणार आहे. सद्रील, वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून

भाणि कंपनीच्या समुभागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपनी कायद्याच्ये

आवश्यक त्या तूरतुदींच्या अनुसार तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक २०२० दिनांकीते ८ एप्रिल २०२०, १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २० दिनांकीत ५ मे २०२०, ०२/ २०२१ दिनांकीत १३ जानेवारी २०२१, १९/ २०२१ १४/ २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२० दिनांकीत ८ डिसेंबर २०२१, २१/ २०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१ २०२२ दिनांकीत ५ मे २०२२ यांच्या अनुसार, जी मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केली ऑहेत (ज्यां (ज्यांचा उल्लेख यापढे एमसी) परिपत्रके असा करण्यात येणार आहे), आणि परिपत्रक क्रमांक सेवी / एच्जी सीएफडी / सीएमडी १/ सीआयआर / पी/ २०२०/ ७९ दिनांकीत १२ मे २०२०,

सेबी / एचओं / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर / पी/ २०२१/ ११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ आणि सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर / पी २०२२/ ६२ दिनांकीत १३ मे २०२२. जी सिक्यरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ डंडिय र १८०१ का प्रिंगाचार १४ व. २०२२, जा ातुष्युराटा जेड एक्टवज बाड जीफ हाडय यांनी (सेबी) जारी केली आहेत (यापढे त्यांचा उल्लेख सेबी परिपत्रके असा करण्यात येणार आहे), यांच्या अनुसार होणार आहे. विभार आहे। याच्या जनाता हागार आहे. कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वितीय वर्ष २०२१- २२ चा वार्षिक अहवाल, लेखापरीक्षित वितीय पत्रके एकत्रित आणि स्वतंत्र स्वरूपात, ३१

नार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी संचालकांचा अहवाल आणि लेखा परीक्षक यांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्यासाठी आवश्यक असलेली पत्रके अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित केला आहे ज्या सभासदांचे : मेल तुपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे १२ ऑगस्ट २०२२ रोज् नोंदणीकृत आहेत. आणि ही प्रक्रिया कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ आणि नादणाकृत आहत. आणि हा प्राक्रया अपना कायदा २०१४ च कर्लम १०१ आणि त्या संदर्भात लागू असलेल्या अन्य आवश्यक त्या तरतूदी आणि त्या अंतर्गत बन्विण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तसेच सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ च्या आवश्यक त्या तरतुदी तसेच त्यासह वाचा एमसीए आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार पूर्ण करण्यात् आली वरील प्रमाणे नमूद केलेली कागदपत्रे (वार्षिक अहवाल २०२१- २२) कंपनीचे

वर्राल प्रमाण नेन्द्र कलला कागदेपत्र (वाषिक अहवाल २०४१- २२) कंपनीय संकेतस्थळ www.sitinetworks.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येथे तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस् (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ www. evotingindia.com येथेही उपलब्ध आहेत. सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ चे कुलम ५४ आणि कृपनी कायदा २०१३

सर्वसाधारण सभैच्या स्वनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर कंपनीच्या समभागधारकांना मृतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आप्ल्य

चे कलम १०८ तसेच दासास वाचा कंपनीज (मॅमेजिमेट अंड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच एम्सीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार, कंपनीच्या वार्षिक

समभागधारकांना इतेक्ट्रॉनिक माध्यमातून (दूरस्थ इ मतदान) मृतदान सुविधा उपलु<u>ब्ध करून देत आहे. ही सेवा उपलब्ध</u> करून देण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांची सेवा घेतली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभैच्या सूचनेत नमूद कुरण्यात आलेल्या विषयांव क्रभाष्या वाष्ट्र स्वाचित्र स्वाचित्र सम्प्रांत ज्ञालत्या विषयावर सभासदांच्या दूरस्थ इ मतदान कालावधीला ८ सप्टेंबर २०२२ (ग्रुक्वार) रोजी आरतीय प्रमाणवेळनुसार सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येड्ल आणि ही प्रक्रिया दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी (रविवार) भारतीय प्रमाण वेळनुसार संध्याकाळी ५. ०० वाजता संपुष्टात येड्ल. वरील प्रमाण नमूद केलेली तारीख आणि वेळनंतर दूरस्थ इ मतदान करण्यास अनुमती असणार नाही या कालावधीनंतर दूरस्थ इ मतदान प्रारंप सीडीएसएल योच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येड्ल. दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी (रविवार) भारतीय प्रमाण वेळेनसार संध्याकाळी ५. ०० वाजल्यानंतर सभासदांना मेतदान करता येणार नाही दूरस्थ इ मतदान कालावधीत कंपनीचे असे इक्विटी समझागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समझाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपात आहेत कट ऑफ तारीख ५ सप्टेंबर २०२२ (सोमवार) रोजी उपलब्ध आहेत, असे सभासद दुरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातृन तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दुरम्यान इ मतदान पर्धतीने मतदानाचा हेक्क बजावू शकतात. आणि सभासदाचे मताधिकार हे कट ऑफ तारीख़ रोजी कंपनीच्या एकूण पेडु अप समभाग भाडवलात

मभासदांच्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबने असतील इल्केट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करेण्याची सुविधा वार्षिक संभेच्या दरम्यान संदंधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जे संभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभैच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नोही, किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभैच्या दरम्यान

नगड़ करण्या जाति। जाति। जाति स्वाति पात्रिक संवसायारण समय्या दरम्यान मतदान करण्यासाठी पात्र असतील. अशी कोणतीही व्यक्ती, जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीकडून इलेकट्रोनिक पद्धतीने निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी म्हणजेच सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी तिच्यांकडे कंपनीचे समभाग वार्षिक सर्वसाधारण सभेच्या जसताल तर त्यांना वार्षिक सक्सायरिण समस्या सूचनताल प्याचाया अनुसर करावा, मात्र कंपनीचा सभासद या आधीच सीड़ीएसएल यांच्याकडे दूरस्थ इ मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर असे सभासद त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वाप्र करून मतदानाचा हक्क बजावू शक्ते .

वार्षिक सर्वसाधारण सभैच्या दरम्यान दुरस्थ इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी तसेच दिलेल्या मतांची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स

छानना करण्याता छानना आध्कारा म्हणन कंपनाच्या संचातक मेडळान मसस अगरवाल गुंड असीसिएटस, पॅन्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (फर्मचा नींदणी क्रमांक १२००१ डीई १९१६१००) यांची नियुक्ती केली आहे. असे सभासद, ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातृत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतदानाुंचा हक्कृ बजावलेला आहे असे सभासद व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभैला उपस्थित राह शकतात, मात्र त्यांना सभैच्या दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही. इ मतदान सृविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पुद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेना नाही, असे सभासद वर्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धति मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. जर आपण आपला इ मेल तपशील नोंदणीकृत केलेला नसेल तर कृपया खालील

सूचनांचे पालन करा

ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष आहेत

प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदानी आपले इ मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत असे सभासद आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे त्यांचे सकेतस्थळ www.linkintime.co.in येथे इन्वहेस्टर सर्विहेसेस टॅब येथे https://linkintime.co.in / emailreg / email _ register.html या लिंकवर क्लिक करून e-mail / bank registration हा मथळा निवडून तिथे दिलेल्या सूचनांचा अवलंब करून इ मेल तपशिलाची नोंदणी करता येईल. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी तपशील जसे की, नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि इ मेल आयडी आदी तपशील सादर करावा आणि समभाग प्रमाणपत्राचे छायाचित्र पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात (१ एमबी आकारापर्यंत) अपलोड करावा. समभागधारकांचा तपशील अपलोड केल्यानंतर समभागधारकांचा एक ओटीपी प्राप्त होईल जो ओटीपी

कंपनीचे असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग

समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे मस्भाग हिसॅट स्वरूपात उपलब्ध आहेत

पडताळणीसाठी लिंकमध्ये नोंदणे आवश्यक आहे. इ मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील, संबंधित डिपॉझिटरीज यांच्याकडील डिमॅट धारणेच्या संदर्भात डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी दिलेल्या सूचनेनुसार

दुरस्थ इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीव्हीएम यांच्या मोध्यमातृन उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा तपशील जाणुन घेण्यासाठी कृपया वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेतील सूचना क्रमांक २५ आणि २६ पाहावी. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना जी वार्षिक अहवालाचा एक भाग म्हणून कंपनीचे संकेतस्थळ www.sitinetworks.com येथे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस संकेतस्थळ www.sitinetworks.com येथे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ बीएसई लिमिटेड www.bseindia. com आणि नॅशन्ल् स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.

nseindia.com येथेही उपलब्ध आहेत. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून १५ मिनिटे पूर्वी आणि सभेची वेळ सुरु झाल्यानंतर १५ मिनिटे नंतर पर्यंत वार्षिक सर्वसाधारेण सभेच्या सुचनेत नमुद्र केलेल्या सुचनांचा अवलंब करून सहभागी होऊ

व्यक्तिगत समभागधारकांच्या बाबतीत / ज्या सभासदांकडे प्रतिभृती डिमॅट स्वरूपात आहेत आणि ज्यांना डिपॉझिटरीज म्हणजेच सीडीईएल / एनऐसडीएल यांच्या माध्यमातून लॉग इन करताना तांत्रिक समस्या येत असतील तर त्यांनी खालील प्रमाणे नमूद केलेल्या हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.

हेल्प डेस्क तपशील

व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे प्रतिभूती डिमॅट

ज्या सभासदांना लॉग इन संदर्भात तांत्रिक

प्तमस्या आहेत असे सभासंद सीडीएसएल हेल्प डेस्क यांच्याशी <u>helpdesk.evoting@cdslindia.</u> <u>com</u> येथे विनती पाठवून किंवा १८०० २२ ५५ <u>३३ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साध् शकतात.</u> ज्या सभासदांना लॉग इन संदर्भात तांत्रिक

व्यक्तिगत् समुभागधारुक् ज्यांच्याकडे प्रतिभती डिमॅ स्वरूपात एनएसडीएल यांच्या माध्यमातून आहेत

स्थळ : दिल्ली

स्वरूपात मीडीएमऐल

यांच्या माध्यमातून आहेत

समस्या आहेत असे सभासद एनएसडीएल हेल्प डेस्क यांच्याशी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवून किंवा टोलफ्री क्रमांक : १८०० १०२० ९९० ओणि १८०० २२ ४४ ३० या क्रमांकावर संपर्क साध् शकतात

सिटी नेटवर्क्स लिमिटेड यांच्या करिता स्रेश कुमार कंपनीसेक्रेटरीआणिकम्प्लायन्सअधिकारी

सभासद क्रमांक : एसीएस १४३९०